

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.

मा. क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १९

सभावृत्तांत

दिनांक - २०/०२/२०१३

वेळ - दुपारी ४.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २०/०२/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

- १) मा. थोरात वनिता एकनाथ - सभापती
- २) मा. पांढरकर निलेश शंकरराव
- ३) मा. बोकड रामदास गेणभाऊ
- ४) मा. मोरेश्वर महादू भोंडवे

याशिवाय मा.माछरे - विशेष अधिकारी, मा.मोरे - प्र.उपनगरसचिव, मा.पानसरे - क्रिडा अधिकारी, मा.भंडलकर - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीप्रमाणे खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजात दाखल करून घेणेत आला :-

विषय क्रमांक ३ - मनपाच्या १० क्रीडा केंद्रावर १० क्रीडा पर्यवेक्षकांची नेमणूक करणेबाबत

मा. निलेश पांढारकर, मा. संपत पवार यांचा प्रस्ताव

खालीलप्रमाणे सूचना मांडण्यात आली.

सूचक - मा. रामदास बोकड

अनुमोदक- मा. निलेश पांढारकर

सभा गुरुवार दिनांक २१/०२/२०१३ रोजी दुपारी ४.१५ पर्यंत तहकूब करणेत यावी.

सदर सूचना सर्वानुमते मान्य झाली.

मा.सभापती - गुरुवार दिनांक २१/०२/२०१३ रोजी दुपारी ४.१५ पर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(मा.थोरात वनिता एकनाथ)

सभापती

क्रिडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.

मा. क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १९

सभावृत्तांत

(दिनांक २०/०२/२०१३ ची तहकूब सभा)

दिनांक - २१/०२/२०१३

वेळ - दुपारी ४.१५ वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची दिनांक २०/०२/२०१३ ची तहकूब सभा गुरुवार दिनांक २१/०२/२०१३ रोजी दुपारी ४.१५ वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

- १) मा. थोरात वनिता एकनाथ - सभापती
- २) मा.पांढरकर निलेश शंकरराव
- ३) मा.काळभोर वैशाली जालिंदर
- ४) मा.अप्पा उर्फ संपत जानोबा पवार

याशिवाय मा. माछरे - विशेष अधिकारी, मा. चाकणकर - प्र.नगरसचिव, मा. पानसरे - क्रिडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

ठराव क्रमांक : ४८

विषय क्रमांक : १

दिनांक : २१/०२/२०१३

विभाग - क्रीडा

सुचक : मा. संपत पवार

अनुमोदक : मा.निलेश पांढरकर

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/४/कावि/५५/२०१३, दि.०८/०२/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

प्रस्तावात सविस्तर नमुद मनपा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन १४७ पात्र विद्यार्थी खेळाडूंना सन २०११-१२ या वर्षाची एकूण क्रीडा शिष्यवृत्ती र.रु.५,१७,०००/-

(अक्षरी र.रु.पाच लाख सतरा हजार फक्त) अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : ४९

विषय क्रमांक : २

दिनांक : २१/०२/२०१३

विभाग - क्रीडा

सुचक : मा. वैशाली काळभोर

अनुमोदक : मा.संपत पवार

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/१३४/२०१३, दि.१३/०२/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१२-२०१३ अनुषंगाने प्रस्तावात नमुद ५० पैकी १४ खेळांच्या स्पर्धांचे आयोजन खाजगी शाळांकडे सोपविल्याने त्याकामी त्यांना द्याव्या लागणा-या र.रु.९४,३९०/- (अक्षरी र.रु.चौ-याण्णव हजार तिनशे नव्वद फक्त) चे खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला -

ठराव क्रमांक : ५०

विषय क्रमांक : ३

दिनांक : २१/०२/२०१३

सुचक : मा. निलेश पांढरकर

अनुमोदक : मा.संपत पवार

संदर्भ : मा. निलेश पांढरकर, मा. संपत पवार यांचा प्रस्ताव -

मनपा क्रीडा विभागात १० क्रीडा पर्यवेक्षक कार्यरत आहेत. या १० क्रीडा पर्यवेक्षकांना निगडी, काळभोर, पिंपरी, सांगवी, थेरगांव, भोसरी, चिंचवड, चिखली, कासारवाडी, नेहरूनगर या १० केंद्रांवर नेमणूक करणेकामी विभागाने कार्यवाही करावी.

सदरचा ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(थोरात वनिता एकनाथ)

सभापती

क्रीडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ १९९ /२०१३

दिनांक : २२/०२/२०१३


प्र. नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी- ४११ ०१८

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.